

# CHROMATIC INDIA LIMITED

Regd. Office: 207, Vardhaman Complex Premises Co-op, Soc. Ltd., L.B.S. Marg, Vikhroli (W), Mumbai - 400 083. CIN No.: L99999MH1987PLC044447,

Tel.: 61369800 Fax: 25793973 E-mail: chromatic@mtnl.net.in website: www.chromatic.in GST IN: 27AAACCC6220B1ZC

Corporate Office: 501, Maker Chamber V, 221, Nariman Point, Mumbai (INDIA) - 400 021. Tel.: 22875661 E-mail: chromatic@mtnl.net.in

Factory: B-12/2, Lote Parshuram Indl. Area, Tal. - Khed, Dist. Ratnagiri. Tel.: 02356 - 272240, 272364 Fax: 02356 - 272127 E-mail: chromatic\_chiplun@hotmail.com

Dombivali Unit: W-34, M.I.D.C., Phase-II, Dombivali (East), Dist-Thane.

Date: November 14, 2020

To,

The Manager

Listing Department,

The Bombay Stock Exchange Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai-400001

Phones: 91-22-22721233/4, 91-22-66545695

Fax: 91-22-22721919

Script Code: 530191

To,

The Manager

Listing Department,

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, C-1 Block G, Bandra

Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400051.

Tel No: (022) 26598100 - 8114

Fax No: (022) 26598120

Script Code: CHROMATIC

Subject: - Submission of copy of Newspaper advertisement in respect of the Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) for the quarter ended September 30, 2020 pursuant to Regulation 47(1)(b) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir / Madam,

With reference to the captioned subject, we hereby inform you that the Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) for the quarter ended September 30, 2020 has been published in "The Free Press Journal" and "Navshakti" on November 14, 2020.

Please find enclosed herewith the copies of newspaper clippings.

You are kindly requested to take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For Chromatic India Ltd.

Vinod Kumar Kaushik Whole time Director (DIN: 02586479)

Encl: As above

AIGHI CANONA CANONA CANONA

DILIGENT MEDIA CORPORATION LIMITED CIN: L22120MH2005PLC151377 Website: www.dnaindia.com Regd. Office: 'A'Wing, Marathon Futurex, 18th Floor, N.M. Joshi Marg, Lower Parel, Mumbai 400013 (Rs. In Lacs Extract of statement of Financial Results For the Quarter & Half Year Ended 30th September, 2020 Year Ended on 30-09-2020 30-06-2020 30-09-2019 30-09-2020 30-09-2019 Continuing Operations 1) Total Income from Operations 140 23 23 27 60 42 88 47 Net Profit / (Loss) for the period (before tax) 2) Net Profit (Loss) for the period (berofe tax)
3) Net Profit (Loss) for the period after tax
4) Total Comprehensive Income for the period
[Comprising Profit (loss) for the period (after tax)
and Other Comprehensive Income (after tax)]\*
5) Equity Share Capital 42 47 (1,515) 1,177 (1,451) 1,177 (3,035) 1,177 (6,438) 1,177 (1,798) 1,177 (2,967) 1,177 o) Equity Strate Capital
6) Other Equity (excluding Revaluation Reserves)
7) Earning per Share (Face Value of Rs. 1/- each)(not annualise
Basic and diluted (for Continuing Business (Rs.)
Basic and diluted (for Discontined Business (Rs.) (54,507) (1.33) (1.29) (1.25) (1.25) (1.55) (1.54) (2.58) (2.54) (2.61)Basic and diluted (for Continuing & Discontinued Business (Rs) it includes losses from discontinued operation (1,466) (6,499 Notes: 1)The above is an extact of the detailed format of unaudited financial results filed by the company with the Stock Exchanges unde

regulation 33 of the SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financia results is available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on the Company's website www.ndaindia.com. 2) This financial statement has been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS), the provisions the Company's Act, 2013 (the Act), as applicable and guidelines issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) For Diligent Media Corporation Limited,

Mumbai, 12th November, 2020

## **BHARAT AGRI FERT & REALTY LTD**

Regd Office : Hubtown Solaris, 301, N.S.Phadke Marg, Andheri-East, Mumbai - 400069 ● CIN- L24100MH1985PLC036547 EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED

30 SE	PICIVIDE	in lakhs)				
			Standalor	ne Results	•	
Particulars		Quarter ende	d	Half Yea	Year ended	
Tartibularo	30/9/2020	30/6/2020	30/9/2019	30/9/2020	30/9/2019	31/3/2020
	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
Total Income from Operations (net)	728.08	1098.06	482.33	1826.14	1387.15	2373.86
Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	78.99	(106.28)	(258.89)	(27.27)	(258.05)	(696.42)
Net Profit / (Loss) for the period (before Tax and after Exceptional items)	78.99	(106.28)	(258.89)	(27.27)	(258.05)	(696.42)
Net Profit / (Loss) for the period after tax	80.04	(111.18)	(258.39)	(31.12)	(257.24)	(696.05)
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ (loss) for the period after tax and Other Comprehensive Income after tax)	80.04	(111.18)	(258.39)	(31.12)	(257.24)	(690.58))
Equity Share Capital	528.55	528.55	528.55			528.55
Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)						
a) Basic	1.51	(2.10)	(4.89)	(0.59)	(4.87)	(13.17)
b) Diluted	1.51	(2.10)	(4.89)	(0.59)	(4.87)	(13.17)
			Consolida	ted Results		

·			Consolida	ted Results		
Particulars		Quarter ende	d	Half Yea	Year ended	
Turnoularo	30/9/2020	6/30/2020	30/9/2019	30/9/2020	30/9/2019	31/3/2020
	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
Total Income from Operations (net)	728.08	1098.06	482.33	1826.14	1387.15	2373.86
Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	81.55	(106.28)	(214.23)	(24.71)	(213.39)	(651.76)
Net Profit / (Loss) for the period (before Tax and after Exceptional items)	81.55	(106.28)	(214.23)	(24.71)	(213.39)	(651.76)
Net Profit / (Loss) for the period after tax	82.60	(111.18)	(213.74)	(28.55)	(212.59)	(651.39)
Profit (Loss) after tax and share of profit(loss) of associate concerns	(5.01)	0.42	5.23	(4.59)	0.00	2.03
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ (loss) for the period after tax and Other						
Comprehensive Income after tax)	77.59	(110.76)	(208.51)		(212.59)	(643.89)
Equity Share Capital	528.55	528.55	528.55	528.55	528.55	528.55
Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)						
a) Basic	1.47	(2.10)	(3.94)	(0.63)	(4.02)	(12.32)
b) Diluted	1.47	(2.10)	(3.94)	(0.63)	(4.02)	(12.32)

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the StockExchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The fullformat of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com)

- The above un-audited results for the quarter and half year ended September 30, 2020 have been reviewed by the Audit committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on November 12, 2020.

  The Company has 3 reportable segments i.e. Fertilizer, Realty and Resort a Company has sold 22000 M.T SSP during April-Sept 2020 and expecting better off-take during coming Rabi season. b Company is planning to start construction of phase 2 residential complex soon as all the sanctions and approved plans are ready with the company.
- b Company is planning to start construction of phase 2 residential complex soon as an incompany.

  c Company has re-started ANCHAVIYO Resort from 09 November 2020 with additional facility of "Destination Wedding" which will accommodate 100 persons to cater requirement of Mumbal and Gujarat residents.

  3 Due to the outbreak of Pandemic 'Novel Coronavirus' ("COVID 2019") and following the nationwide lockdown by lhe Government of India, the Company's operations have also been scaled down. The Company has gradually resumed its operations from May, 2020. The management has considered the possible effects, that may interalia, impact the carrying amounts of inventories, trade receivables, and deferred tax assets. The impact of the global health pandemic may be different from that estimated as at the date of approval of these financial statements. Considering the continuing uncertainties, the Management will continue to closely monitor any material changes to future economic conditions and take necessary measures to address the situation.
- Management will continue to closely monitor any material changes to future economic conditions and ta to address the situation.

  4. The figures for the previous periods have been re-grouped/re-arranged wherever considered necessary

Place: Mumbai For and on behalf of the Board of Directors Date: 12/11/2020 YOGENDRA D. PATEL CHAIRMAN & MG.DIRECTOR

## CHROMATIC INDIA LIMITED

CIN: L99999MH1987PLC044447
Regd. Off.: 207, Vardhaman Complex Premises co-op Soc. Ltd., L.B.S. Marg, Vikhroli (W), Mumbai-400 083. Phone No.022 22875661, FAX - 022 22855392, Email:chromatic@mtnl.net.in, Website: www.chromatic.in

Extract of the Unaudited Financial Results for the quarter and six months ended 30th September, 2020 [See Regulation 47(1)(b) of the SEBI (LODR) Regulations, 2015]

		Standalone				
SI. No.	Particulars	Quarter ended 30.09.2020	Quarter ended 30.06.2020	Quarter ended 30.09.2019	Year ended 31.03.2020	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total income from operations	55.35	41.84	620.67	1029.43	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,					
	Exceptional and/or Extraordinary items#)	(26870.94)	(66.49)	(69.54)	(69.96)	
3	Net Profit / (Loss) for the period before tax					
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	(26870.94)	(66.49)	(69.54)	(69.96)	
4	Net Profit / (Loss) for the period after tax					
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	(26870.94)	(66.49)	(69.54)	(256.77)	
5	Total Comprehensive Income for the period*					
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)				Į.	
	and Other Comprehensive Income (after tax)]	(26870.94)	(66.37)	(282.76)	1689.68	
6	Equity Share Capital	7104.61	7104.61	7104.61	7104.61	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)					
	as shown in the Audited Balance Sheet of					
	the previous year	(7121.23)	273907.74	26265.79	27282.01	
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)					
	(for continuing and discontinued operations) -				Į.	
	1. Basic:	(3.7822)	(0.0094)	(0.0098)	(0.0400)	
	2. Diluted:	(3.7822)	(0.0094)	(0.0098)	(0.0400)	
			•		De In Lakhe)	

				(1	Rs. In Lakhs)
			Conso	lidated	
SI. No.	Particulars	Quarter ended 30.09.2020	Quarter ended 30.06.2020	Quarter ended 30.09.2019	Year ended 31.03.2020
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total income from operations	26577.41	41.84	186.58	1029.43
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,				
	Exceptional and/or Extraordinary items#)	(348.89)	(66.49)	(69.54)	(70.97)
3	Net Profit / (Loss) for the period before tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	(348.89)	(66.49)	(69.54)	(70.97)
4	Net Profit / (Loss) for the period after tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	(348.89)	(66.49)	(69.54)	(70.97)
5	Total Comprehensive Income for the period*				
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)				
	and Other Comprehensive Income (after tax)]	(348.89)	(66.49)	(282.76)	(257.79)
6	Equity Share Capital	7104.61	7104.61	7104.61	7104.61
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of				
	the previous year	20460.95	28473.08	27277.25	28357.26
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -				
	1. Basic:	(0.0491)	(0.0094)	(0.0098)	(0.0363)
	2. Diluted:	(0.0491)	(0.0094)	(0.0098)	(0.0363)

Notes:

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges

1. The above is an extract of the detailed filed with the Stock Exchanges

1. The above is an extract of the detailed filed with the Stock Exchanges

1. The above is a filed with the Stock Exchanges

1. The above is a filed with t under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on website of Company at http://www.chromatic.in/ as well as on the website of National Stock Exchange of India Limited at http://www.nseindia.com/ & BSE Limited at http://www.bseindia.com.

- The above results were reviewed by the Audit committee & subsequently approved by the Board o Directors at their meeting held on 12.11.2020
- The Company has adopted Indian Accounting Standard (Ind AS), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued the reunder, with effect from April 01, 2017.
- The classification / disclosure of items in the Financial Results are in accordance with the Schedule III of th Companies Act 2013 as applicable.
- Ind AS 108 relating to segment-wise reporting is not applicable as the company operates in only one primary segment namely chemicals & dyes.
- Provision for Gratuity payable to employees has been covered by the Group Gratuity Policy taken by the company with LIC of India and premium of the policy is accounted for as per advise of LIC of India at the year end. No provision has been made for leave encashment as required by AS-15 (Revised 2005) Employee Benefits notified by Companies (Accounting Standard) Rules 2006 and the same shall be accounted for a and when paid.
- The Company has written off its subsidiary, Chromatic International FZE, as the subsidiary faced huge losses because of the pandemic COVID 19 and the Loans & Advances given to Chromatic International FZE, is non-recoverable as the FZE business in UAE is totally shut and is not possible to recommence due to this pandemic situation COVID 19. Therefore the Board of Directors in this meeting held today, i.e., on November 12, 2020, has decided to write off the subsidiary, Chromatic International FZE from the books of accounts of the Company. Hence, the Company shall not consolidate its accounts with the said subsidiary from henceforth and shall be only preparing its accounts on a standalone basis with standalone Audit Limited Review Reports from the December 2020 quarter onwards.
- The Company has made advances for Capital work in progress; the Company has paid advances to various fabricators for setting up of power plant. The Company had made various communications with these parties to settle the accounts and tried to recover the same but there was no response from their end. As per the management hese parties are untraceable and the respective amount is lying still in the Balance sheet for more than 6 to
- 7 years and therefore same it is proposed to write off such amounts as the same is non-recoverable EPS has been calculated in accourdance with Ind AS 33.
- Previous period figures have been regrouped and/or re-arranged, wherever necessary to make presentable as

By Order of the Board of Directors For Chromatic India Limited

CENTENIAL SURGICAL SUTURE LIMITED Registered Office: F-29, MIDC, Murbad, Thane 421401. MAHARASHTRA. Telephone: 02524-222905 :: CIN: L99999MH1995PLC089759 reinvestor@centenialindia.com :: Website: www.centenialindia.com

Sr.		Quarter	Year ended	
No.	Particulars	30-09-2020	30-09-2019	31-03-2020
		Un-audited	Un-audited	Audited
1	Total Income from Operations (net)	813.66	1415.55	5570.69
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	52.74	74.18	215.50
3	Net Profit / (Loss) for the period before tax (After Exceptional and / or Extraordinary items)	52.74	74.18	215.50
4	Net Profit / (Loss) for the period after tax (After Exceptional and/or Extraordinary items)	39.03	57.91	129.59
5	Total Comprehensive Income for the period (comprising profit / Loss for the period after tax and other comprehensive Income after Tax)	39.03	57.91	129.59
6	Equity Share Capital	364.83	364.83	364.83
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of the Previous Year)	-	-	2318.49
8	Earnings Per Share (EPS) (before Extraordinary items) (of Rs.10/- each) (a) Basic	1.07	1.59	3.55
	(b) Diluted	1.07	1.59	3.55
9	Earnings Per Share (EPS) (after Extraordinary items) (of Rs.10/- each)			
	(a) Basic	1.07	1.59	3.55
	(b) Diluted	1.07	1.59	3.55

1). The above Financial Results were reviewed by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on November 12, 2020.

2). The above is an extract of the detailed format of Standalone Un-Audited Financial Results for the Quarter and Half Year ended September 30, 2020 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed results are available on Company website www.centenialindia.com and BSE Ltd. website: www.bseindia.com.

Vijay MAJREKAR Managing Director ~ DIN : 00804808 Date: November 12, 2020

## **PUBLIC NOTICE**

HDFC ERGO HEALTH INSURANCE LIMITED

*(FORMERLY APOLLO MUNICH HEALTH INSURANCE COMPANY LIMITED)* 



... TRANSFEROR COMPANY

HDFC ERGO GENERAL INSURANCE COMPANY LIMITED ... TRANSFEREE COMPANY

NOTICE PURSUANT TO ORDER OF NCLT AND REGULATION 9(4) OF THE INSURANCE REGULATORY AND DEVELOPMENT AUTHORITY OF INDIA (SCHEME OF AMALGAMATION AND TRANSFER OF GENERAL INSURANCE **BUSINESS) REGULATIONS, 2011** Further to the Public Notice issued on February 10, 2020 and September 9/12, 2020 it is hereby informed to all concerned that:

1. The National Company Law Tribunal, Mumbai Bench (NCLT) vide order dated September 29, 2020 approved the Scheme of Amalgamation ("Scheme") for merger of HDFC ERGO Health Insurance Limited ("Transferor Company") with HDFC ERGO General Insurance Company Limited ("Transferee Company").

- 2. The Insurance Regulatory and Development Authority of India vide letter dated November 11, 2020 gave its final approval to
- the Scheme for merger of Transferor Company with the Transferee Company 3. The Appointed Date is March 1, 2020 and the Effective Date is November 13, 2020.
- 4. As on the Effective Date but with effect from the Appointed Date i.e. March 1, 2020, the entire undertaking of the Transferor Company including but not limited to all assets, properties, liabilities, insurance policies, contracts, employees, legal and other proceedings has been transferred to and vested in the Transferee Company on a going concern basis.
- 5. With effect from the Effective Date, the Transferor Company would be dissolved without winding-up.

Dated this 13th day of November, 2020.

[Dayananda V Shetty] Company Secretary & Chief Compliance Officer

FCS No. 4638

HDFC ERGO GENERAL INSURANCE COMPANY LIMITED Regd. Office: HDFC House, 1st Floor, 165-166, Backbay Reclamation, H. T. Parekh Marg, Churchgate, Mumbai - 400 020 Tel No.: +9122 66383600 e-mail: care@hdfcergo.com Website: www.hdfcergo.com CIN: U66030MH2007PLC177117 IRDAI Reg. No. 146

SPENTA INTERNATIONAL LIMITED
CIN No: L28129MH1986PLC040482

Regd Office: Plot # 13-16, Dewan Industrial estate Village Navali, Palghar (West), Thane - 401404
TEL NO. (2525) 254932, Fax no. 91-(2525)-254932, Email ID: contact@spentasocks.com; Website: www.spentasocks.com Extract of the Un-Audited Financial Results for the Quarter ended September 30, 2020

				( ₹	in Lakns)
Sr. No.	Particulars	Quarter Ended 30.09.2020	Half Year Ended 30.09.2020	Quarter Ended 30.09.2019	Year Ended 31.03.2020
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	Audited
1	Total Income from Operations	450.71	485.61	1090.45	3612.11
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-68.96	-190.23	73.93	163.78
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-68.96	-190.23	73.93	163.78
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-62.43	-188.16	63.65	119.16
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-63.31	-189.92	62.67	114.58
6	Equity Share Capital	276.43	276.43	276.43	276.43
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	0	0	0	2616.06
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -				
	(a) Basic	-2.26	-6.81	2.30	4.31
	(b) Diluted	-2.26	-6.81	2.30	4.31

- The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting held on 12<sup>th</sup> November, 2020. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review Report of the Results for these financial.
- The Quarterly and Half-yearly Financial Results of the Company have been prepared in accordance with The Indian Accounting Standards (Ind AS) notified under the Companies (Indian Accounting Standards Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rules 2016.
- Company's Business activity falls within a Single primary business segment i.e. Manufacturing of Socks, hence no separate segment information is disclosed.

  The above is an extract of the detailed format of the financial results for the quarter and half year
- ended 30" September, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI Listing Regulations. The full format of the said financial results is available on the Company's website viz. www.spentasocks.com and on the stock exchange website—BSE Limited (www.bseindia.com). For Spenta International Limited

Danny F. Hansotia Managing Director DIN: 00203497 Date: 12th November, 2020



Website: http://www.kesarindia.com

Phone: (+91-22) 22042396 / 22851737 • Fax: (+91-22) 22876162 CIN: L24116MH1933PLC001996 Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Six Months Ended 30th September, 2020

(Rs. in Lacs) Quarter Ended | Six Months Ended | Quarter Ended

No.	Particulars	30/09/2020	30/09/2020	30/09/2019
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1	Total Income from Operations	5,354.41	18,124.59	5,042.55
2	Net Profit / (Loss) for the period before tax	(1,692.35)	(1,779.89)	(3,105.74)
3	Net Profit / (Loss) for the period after tax	(1,692.35)	(1,779.89)	(3,105.74)
4	Other Comprehensive Income for the period	(8.15)	86.65	(212.11)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(1,700.50)	(1,693.24)	(3,317.85)
6	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- Per Share)	1,007.97	1,007.97	1,007.97
7	Earning Per Share (Face value of Rs. 10/- each) (Not Annualised)			
	(a) Basic (in Rs.)	(16.79)	(17.66)	(30.81)
	(b) Diluted (in Rs.)	(16.79)	(17.66)	(30.81)
No	ato :	-		

### Note:

1) The above results were reviewed by the Audit Committee and were taken on record by the Board of Directors at their meeting held on 13th November 2020 and reviewed by Statutory Auditor.

2) The above is an extract of the Financial Results for the quarter and six months ended 30th September, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.kesarindia.com

For KESAR ENTERPRISES LTD

Place: - Mumbai Date:- 13th November, 2020

Sd/-H R KILACHAND Chairman & Managing Director DIN: 00294835

## INDO BORAX & CHEMICALS LTD.

302, Link Rose, Linking Road, Santacruz (West), Mumbai-400 054 Tel - 022-2648 9142,Fax-022-2648 9143 Email: complianceofficer@indoborax.com, Website: www.indoborax.com CIN - L24100MH1980PLC023177

Extract of Standalone & Consolidated Un-audited Financial Results for the Quarter and half year ended September, 30, 2020

(Rs. In Lakhs)

Sr.		Standalone			Consolidated				
No.		Quarter Ended		Half Year Ended	Year Ended	Quarter	Quarter Ended		Year Ended
		30-09-2020	30-09-2019	30-09-2020	31-03-2020	30-09-2020	30-09-2019	30-09-2020	31-03-2020
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations (net)	2,838.71	2,640.16	5,213.23	12,073.57	2,839.80	2,643.09	5,216.14	12,034.86
2	Net Profit /(Loss) from Ordinary Activities after tax	585.01	270.31	1,158.99	1,753.99	585.32	269.36	1,160.63	1,694.60
3	Net Profit /(Loss) for the period after Tax (after extraordinary items)	585.01	270.31	1,158.99	1,753.99	585.32	269.36	1,160.63	1,694.60
4	Total Comprehensive income for the period	590.76	314.83	1,150.71	1,810.71	591.07	313.88	1,152.35	1,751.32
5	Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- per share)	320.90	320.90	320.90	320.90	320.90	320.90	320.90	320.90
6	Reserve (excluding revaluation reserve) as shown in audited Balance Sheet of the previous year	-	-	-	13,477.88	-	-	-	13,512.95
7	Earning Per Share (EPS) ( Face Value of Rs. 10/- each)								
	(a) Basic and Diluted EPS (before Extraordinary items) - Rs.	18.23	8.42	36.12	54.66	18.24	8.39	36.17	52.81
	(b) Basic and Diluted EPS (after Extraordinary items) - Rs.	18.23	8.42	36.12	54.66	18.24	8.39	36.17	52.81

## Note:

- 1. The above is an extract of the detailed format of the consolidated financial results for the quarter and half year ended on 30th September, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone financial results for the quarter and half year
- ended on 30th September, 2020 are available on the BSE website (http://www.bseindia.com) and Company's website (http://www.indoborax.com) 2. The above results were reviewed by the Audit Committee and were approved & taken on record by the Board of Directors at their meeting held on November, 12, 2020

For and on behalf of the Board

Saial Jain **Executive Director** DIN-00314855

Mumbai, 12th November, 2020



Regd. Office: D 301-305, Level 3, Tower II, Seawoods Grand Central, Plot No. R1, Sector 40, Nerul Node, Navi Mumbai-400706.

**Tel:** 022 6811 0300 **Fax:** 022 6811 0333 **Email:** investor.ssll@transworld.com Website: https://www.transworld.com/shreyas-shipping-and-logistics.html CIN No.: L63000MH1988PLC048500

Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results of Shreyas Shipping and Logistics Limited for the Quarter and Half Year ended September 30, 2020 (₹ in Crores)

**STANDALONE RESULT CONSOLIDATED RESULT Particulars** Six Months Period Ending | Year Ending Six Months Period Ending Year Ending Quarter Ending

		30.09.2020	30 09 2019	30.09.2020	30.09.2019	31.03.2020	30.09.2020	30.09.2019	30.09.2020	30.09.2019	31.03.2020
1	Total Income from Operations	137.29	158.49	248.01	300.76	612.46	137.29	158.49	248.01	300.76	612.46
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary Items#)	9.44	5.59	2.12	4.41	9.11	9.44	5.59	2.12	4.41	9.11
	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary Items#)	9.44	5.59	2.12	4.41	9.11	10.17	4.81	0.09	1.46	(85.09)
3	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary Items")	9.36	5.29	1.65	3.88	8.46	9.95	4.56	0.05	1.44	(66.14)
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	13.70	2.89	7.01	2.76	2.54	13.79	2.73	4.91	0.82	(70.23)
4	Equity Share Capital	21.96	21.96	21.96	21.96	21.96	21.96	21.96	21.96	21.96	21.96
5	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)					313.05					348.42
7	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)										
	Basic :	4.26	2.41	0.75	1.77	3.85	4.53	2.08	0.02	0.66	(30.12)
L	Diluted :	4.26	2.41	0.75	1.77	3.85	4.53	2.08	0.02	0.66	(30.12)
Not											

- a) The above is an extract of the detailed format of quarterly/Half Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Half Yearly Financial Results are available the websites of the Stock Exchange(s) and the Company's website at http://www.transworld.com/shreyas b) The above results for the quarter & six months ended September 30, 2020 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in the meetings held
- on November 11, 2020 and November 12, 2020, respectively and the Statutory Auditors of the Company have carried out a limited Review c) #-Exceptional and / or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable
- d) Previous period figures have been rearranged and / or regrouped, wherever necessary, to make them comparable with those of current quarter For Shrevas Shipping and Logistics Limited

Managing Director

Whole Time Directo

(DIN:02586479)

Sd/ Vinod Kumar Kaushil

Place: Mumbai Date: November 12, 2020 Capt. Vivek Kumar Singl

## Date: 12.11.2020 Place: Mumba

# SCHEME OF AMALGAMATION BETWEEN

Notice is hereby given to the Public that Mr. Ravi Shankar Lakshminath and Mrs. Sumona, an owner/member. has agreed to sell to my client the Premises bearing Flat No. 501 on 5th Floor, B-Wing of the building known as "SHEETAL AIR WING", developed by DGS Group, AIR WING C.H.S. Ltd., New Sunder Nagar, Kalina, Santacruz (E), Mumbai - 400 098, admeasuring 644 sq.ft. carpet area including fungible FSI as per D.C. Rules and balconies, decks, flower beds, service areas, niches and door jambs, more particularly described in the schedule hereunder written.

ALL PERSONS, institutions, banks, society and others having any claim in respect thereof on the scheduled premises by way of sale, exchange. gift, mortgage, charge, trust, inheritance, possession, lease, lien, security or otherwise howsoever are hereby requested to inform the same in writing with relevant documents and proofs to the undersigned having her Office at B/47-48, Sambhaji Nagar C.H.S. Ltd., N.M. Joshi Marg, Lower Parel, Mumbai - 400 013 within 08 (Eight) days from the date hereof failing which, the claim or claims, if any, of such person or persons will be considered to have been waived and/or abandoned and the sale transfer shall be completed. To reject claim received if any shall be at sole discretion of my client.

### SCHEDULE ABOVE REFERRED TO

All that residential Premises bearing Flat No. 501 on 5th Floor, B-Wing of the building known as "SHEETAL AIR WING" in AIR WING C.H.S. Ltd., New Sunder Nagar, Kalina, Santacruz (E), Mumbai - 400 098, admeasuring 644 sq.ft. carpet area including fungible FSI as per D.C. Rules and balconies, decks, flower beds, service areas, niches and door jambs together with exclusive right to use 1 (One) car parking space (the said car parking space) and 5 (five) shares of Rs. 50/each, distinctive Nos. 91 to 95 and the Share Certificate issued by AIR WING C.H.S. Ltd. Sd/-

(Adv. A.A. Gawade) Dated: 12/11/2020

## जाहीर सूचना

कृपया सूचना घ्यावी की, मे. श्रीजी डेव्हलपर्स (थोडक्यात डेव्हलपर), इंडियन पार्टनरशिप ॲक्ट, १९३२ च्या तरतुदींअंतर्गत नोंदणीकृत भागिदारी फर्म, ज्याचे नोंदणीकृत कार्यालय आहे, सी-९ वोरा इस्टेट, शहाजी राजे मार्ग, विलेपार्ले (पूर्व), मुंबई-४०० ०५७ यांनी आम्हाला बांधकामा अंतर्गत बिल्डिंगमधील परिसर खरेदीच्या संदर्भामध्ये डेव्हलपरकडून परिसराच्या दाव्यांसाठी सर्व भार, दावे आणि मागणी पासून मुक्त त्यामधील नोंदविलेल्या अटी आणि शर्तींवर अनु. क्र. बीडीआर १५/२३/२०११ अंतर्गत बांद्रा येथील ॲश्युरन्सच्या उप-रजिस्ट्रारसह नोंदणीकृत दिनांक ८ फेब्रवारी. २०११ रोजीच्या विकास करार अंतर्गत बॅक ऑफ इंडिया उषा किरण को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड (थोडक्यात सोसायटी) द्वारे मंज्र असलेल्या याखालील लिखित परिशिष्टामध्ये वर्णन केलेल्या मिळकतीच्या विकासाकरीता त्यांचे हक्क, नामाधिकार आणि हितसबध तपासण्यासाठी सागितले आहे.

सर्व व्यक्तींना कोणताही दावा, हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध जसे की, विक्री, भाडेपट्टा, अभिहस्तांतरण, कुळवहिवाट, अदलाबदल, गहाण, बक्षीस, विश्वस्त, वारसाहक, निर्वाह, धारणाधिकार, स्विधाधिकार, अदलाबदल, ताबा, संयुक्त विकास, एलएलपी, उप-विकास किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी तसे लिखित निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय १३, तळमजला, हमाम हाऊस, हमाम स्ट्रिट, फोर्ट, मुंबई-४०० ००१ येथे/ आमचा ईमेल आयडी. pnvora1954@gmail.com वर या तारखेपासून १० (दहा) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, अन्यथा आम्ही मिळकतीच्या विकासावरील त्यांच्या हक्कासंदर्भात डेव्हलपर्ससाठी आमचा अहवाल जारी करण्यात येईल आणि दावा जर असल्यास, ते त्यागित समजले जातील. वरील उल्लेखित परिशिष्ट

लाहुभाई पार्क, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८ येथे स्थित बॅक ऑफ इंडिया उषा किरण को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड अशा ज्ञात त्यावरील उभ्या बांधकामासह मुंबई उपनगर जिल्ह्याच्या नोंदणीकृत जिल्ह्यामधील गाव विलेपार्ले (पश्चिम), तालुका अंधेरीच्या सी.टी.एस. क्र. ५८१ धारक आणि सर्व्हें क्र. एन.ए. २२६, प्लॉट क्र. ५९, टाऊन प्लॉनेंग स्किम VI, अंधेरी २रा रोड धारक जिमन आणि मैदानाचे सर्व ते भाग आणि विभाग आणि खालील प्रमाणे सिमाबद्ध:

पश्चिमेस आणि त्या दिशेने : टीपीएस अंधेरीचा प्लॉट क्र. ६८ द्वारे, दक्षिणेस आणि त्या दिशेने : टीपीएस अंधेरीचा प्लॉट क्र. ७० द्वारे,

उत्तरेस आणि त्या दिशेने : टीपीएस अंधेरीचा प्लॉट क्र. ६६ आणि ६७ द्वारे, पूर्वेस आणि त्या दिशेने : लह्नुभाई पार्क रोड/पब्लिक रोड द्वारे.

ड/पाष्ट्रक राड द्वार. दिनांक १३ नोव्हेंबर, २०२०

मे. प्रमोदकुमार आणि कं. (नोंद.) सही/-भागिदार वकील आणि सॉलिसिटर्स

Date: 12.11.2020

## सांकेतिक कब्जा सूचना

**ी ICICI Bank** शाखा कार्याल गेड क्र.१, प्लॉ महाराष्ट्र-४००

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्र.२०१-बी, २ रा मजला, रोड क्र.१, प्लॉट क्र.- बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रीयल ईस्टेट, ठाणे, महाराष्ट्र- ४००६०४.

निम्नस्वाक्षरीकारांनी आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्सोमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील नमूद कर्जदारांना (दीवाण हाऊर्सिंग फायनान्स लि. द्वारे आयसीआयसीआय बैंकेला देण्यात आलेल्या अभिस्तांकना अंतर्गत) डीएचएफएल आणि कर्जदार यांच्या दरम्यान झालेल्या कर्ज कराराला अनुसरून गृहकर्ज सुविधा मंजूर करण्याच्या संदर्भात तारणाच्या अंमलबजावणीच्या संबंधातील मागणी सचना जारी केली आहेत.

त्तवजाति नार्या पूचा जात करा जाता. कर्जदारांनी सदरहू रक्कम चुकती करण्यास कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद तारखेरोजीस सदरहू अधिनियमाच्या कलम १३(४) सहवाचता सदरहू नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार अणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरहू मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरहू मिळकतीच्या देवघेवीचा कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या प्रभाराच्या अधीन राहील.

अ. क्र.	कर्जदाराचे नाव/कर्ज खाते क्रमांक (डीएचएफएल ओल्ड लॅन आणि आयसीआयसीआय न्यु लॅन)	मिळकतीचे वर्णन/सांकेतिक कब्जाची तारीख	मागणी सूचनेची तारीख/मागणी सूचनेतील रक्कम (रु.)	शाखेचे नाव
۶ .	नयन मनोहर सावंत आणि मनोहर तुकाराम सावंत – क्युझेडआरटीजी००००५०३५५३० (डीएचएफएल ओल्ड लॅन- २५९००००४८९ आणि आयसीआयसीआय न्यु लॅन – क्युझेडआरटीजी००००५०३५५३०	फ्लॅट क्र. ८, पहिला मजला, बी विंग, शिवशक्ती अपार्टमेंट, पी क्र. २, स. क्र. २८४, हि. क्र. १/७ए२बी१ए१/२, रत्नागिरी नगर परिषद, हि क्र. झेड२डब्ल्यु१००४२६९ (जुना हि.क्र. ७३९ बी/७, नाचने, रत्नागिरी-४१५६१२/ नोव्हेंबर११, २०२०	फेब्रुवारी २९, २०२० रु. १४,६५,६००.००/-	रत्नागिरी

दिनांक : १३-११-२०२० प्राधिकृत अधिकारी ठिकाण : महाराष्ट्र (रत्नागिरी) आयसीआयसीआय बँक लिमिटेड

### जाहीर सूचना

तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, सर्व भारांपासून मुक्त गाव मालवणी, तालुका बोरिवली, एमएसडी, मालवणी गाव, मालाड (प.), मुंबई-४०००९५ च्या सर्व्हे क्र. २६१, हिस्सा क्र. ८ (भाग), सीटीएस क्र. ६५४ (भाग) धारक जिमन, मोजमापित अंदाजे ८६९ चौ. मीटर्सचे सर्व ते भाग आणि विभाग या सदर मिळकतीचे पूरक मालक असलेले श्री. भावेश रत्नाशी पटेल आणि श्री. प्रितिश शामजी पटेल यांनी ते विक्री करण्याते मान्य केले आहे.

कोणत्याही व्यक्तीला सदर मिळकतीच्या संदर्भामध्ये कोणताही दावा/हितसंबंध/ हक्क जसे की, वारसाहक, शेअर, विक्री, गहाण, भाडेपट्टा, धारणधिकार, परवाना, बक्षीस, ताबा, किंवा भार असल्यास किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी तसे निम्नस्वाक्षरीकार यांना त्याचे/तिचे/त्यांचे तसे दावे जर असल्यास, सर्व पूरक कागदपत्रासह या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, तशा दाव्याच्या संदर्भाशिवाय व्यवहार पूर्ण केला जाईल आणि तशा व्यक्तींचे दावे जर असल्यास, ते त्यागित समजले जातील आणि आमच्या अशीलांवर बंधनकारक

दिनांक १३ नोव्हेंबर, २०२०

असणार नाहीत

लिगल क्युरेटर्स लॉ फर्म १०१/ए, श्री टॉवर, लिक व्ह्यु फाइन डाईन वर,

न्यु लिंक रोड, बोरिवली (प),

मुंबई-४०० ०९१.

## जाहीर स्चना

आपण श्री तुकाराम जयराम साळवे, श्री शम्भु प्रसाद सत्यर प्रसाद, श्री सुब्रमणियम वेलू आचार्य, श्री अनंत जगन्नाथ शिंदे, श्री श्रीराम शंकर गोरे, श्री योगेन्द्र पंचम कांबळे, श्री रमेशकुमार रामलाल पाटील, श्री अरुण वसंत वांजपे, श्री शंकर महादेव गोरे, श्री नाना पंढरीनाथ खंडागळे, श्रीमती सुनिता सिंह. डिफेन्स सिव्हिलियन्स को.औ.सौ.लि. नोंदणी क्रमांक :टी.एन.ए./(टी.एन.ए) एसएसजी) / (टीसी) / 23053/ सन 2011, चे सभासद आहात

मा. जिल्हाधिकारी ठाणे यांनी मा. महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाने संस्थेच्या सध्या असलेल्या सभासदांची पडताळणी चालू केलेली आहे या संदर्भात आपल्याला वारंवार संस्थेच्या कार्यकारिणीने संपर्क साधला असता आपल्याकडून कोणतेही उत्तर येत नाही मागील पाच वर्ष पेक्षा जास्त आपण कोणतीही सभेत उपस्थित राहिले नाही तसेच आपण आपला बदलेला पत्ता व मोबाईल नंबर संस्थेस अद्याप कळलेले नाही त्यामुळे आपणास संस्थेकडून संपर्क करणे अशक्य झालेला आहे

तरी आपल्याला विनंती आहे की आपण आपले आजी-माजी सैनिक असल्याचे पुरावे ओळखपत्रासह सात दिवसाच्या आत खाली दिलेल्या पत्त्यावर जमा करावे न केल्यास आपले सभासदत्व मा. जिल्हाधिकारी ठाणे यांच्याद्वारे रद्द होईल त्यास आपण स्वतः जबाबदार राहाल त्यास संस्था किंवा कार्यकारणी मंडळ जबाबदार राहणार नाही

संस्थेने प्रथम जाहीर सुचना दिनांक 27-09-2019 ला वर्तमानपत्रात दिली होती परंतु आपल्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून हे दुसरी जाहीर सूचना देत आहोत कृपया

पत्ताः प्रकाश लोंढे (सचिव डिफेन्स सिव्हिलियन्स को.औ.सौ.लि.) c/o योगेश देसाई, 1शिव कृपा को.औ.हौ.सौ., तळ मजला, कोलशेत, ठाणे पश्चिम- 400607. मोबाईल नंबर :-9987118801.

# CHROMATIC INDIA LIMITED

Regd. Off.: 207, Vardhaman Complex Premises co-op Soc. Ltd., L.B.S. Marg, Vikhroli (W), Mumbai-400 083.
Phone No.022 22875661, FAX - 022 22855392, Email:chromatic@mtnl.net.in, Website : www.chromatic.in

Extract of the Unaudited Financial Results for the quarter and six months ended 30th September, 2020

[See Regulation 47(1)(b) of the SEBI (LODR) Regulations, 2015] (Rs. In Lakhs)

		Standalone						
SI. No.	Particulars	Quarter ended 30.09.2020	Quarter ended 30.06.2020	Quarter ended 30.09.2019	Year ended 31.03.2020			
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)			
1	Total income from operations	55.35	41.84	620.67	1029.43			
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,							
	Exceptional and/or Extraordinary items#)	(26870.94)	(66.49)	(69.54)	(69.96)			
3	Net Profit / (Loss) for the period before tax							
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	(26870.94)	(66.49)	(69.54)	(69.96)			
4	Net Profit / (Loss) for the period after tax							
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	(26870.94)	(66.49)	(69.54)	(256.77)			
5	Total Comprehensive Income for the period*							
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)							
	and Other Comprehensive Income (after tax)]	(26870.94)	(66.37)	(282.76)	1689.68			
6	Equity Share Capital	7104.61	7104.61	7104.61	7104.61			
7	Reserves (excluding Revaluation Reserve)							
	as shown in the Audited Balance Sheet of							
	the previous year	(7121.23)	273907.74	26265.79	27282.01			
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)							
	(for continuing and discontinued operations) -							
	1. Basic :	(3.7822)	(0.0094)	(0.0098)	(0.0400)			
	2. Diluted:	(3.7822)	(0.0094)	(0.0098)	(0.0400)			
				(	Rs. In Lakhs)			

	(NS. III LAKIIS)								
1		Conso	lidated						
Particulars	Quarter ended 30.09.2020	Quarter ended 30.06.2020	Quarter ended 30.09.2019	Year ended 31.03.2020					
1	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)					
Total income from operations	26577.41	41.84	186.58	1029.43					
Net Profit / (Loss) for the period (before Tax,	·								
Exceptional and/or Extraordinary items#)	(348.89)	(66.49)	(69.54)	(70.97)					
Net Profit / (Loss) for the period before tax									
(after Exceptional and/or Extraordinary items#)	(348.89)	(66.49)	(69.54)	(70.97)					
Net Profit / (Loss) for the period after tax									
	(348.89)	(66.49)	(69.54)	(70.97)					
Total Comprehensive Income for the period*	[								
[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)	[		[ '						
and Other Comprehensive Income (after tax)]	(348.89)	(66.49)	(282.76)	(257.79)					
Equity Share Capital	7104.61	7104.61	7104.61	7104.61					
Reserves (excluding Revaluation Reserve)	[								
as shown in the Audited Balance Sheet of	[		[ '						
the previous year	20460.95	28473.08	27277.25	28357.26					
Earnings Per Share (of Rs. 10/- each)	[								
(for continuing and discontinued operations) -	[ '	'	[ '						
1. Basic :	. , , ,	, ,	` ,	(0.0363)					
2. Diluted:	(0.0491)	(0.0094)	(0.0098)	(0.0363)					
	Total income from operations  Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)  Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)  Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)  Total Comprehensive Income for the period*  [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]  Equity Share Capital  Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year  Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -	Particulars  Particulars  Ended 30.09.2020 (Unaudited)  Total income from operations  Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)  Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)  Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)  Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)  Total Comprehensive Income for the period*  [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)  and Other Comprehensive Income (after tax)  Equity Share Capital  Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year  Earnings Per Share (of Rs. 10/- each)  (for continuing and discontinued operations) - 1. Basic: (0.0491)	Particulars	Particulars					

Notes:

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on website of Company at http://www.chromatic.in/ as well as on the website of National Stock Exchange of India Limited at http://www.nseindia.com/ & BSE Limited at http://www.bseindia.com.

The above results were reviewed by the Audit committee & subsequently approved by the Board of Directors at their meeting held on 12.11.2020
 The Company has adopted Indian Accounting Standard (Ind AS), prescribed under Section 133 of the

Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder, with effect from April 01, 2017.

4. The classification / disclosure of items in the Financial Results are in accordance with the Schedule III of the

Companies Act 2013 as applicable.

5. Ind AS 108 relating to segment-wise reporting is not applicable as the company operates in only one primary segment namely chemicals & dyes.

6. Provision for Gratuity payable to employees has been covered by the Group Gratuity Policy taken by the

6. Provision for Gratuity payable to employees has been covered by the Group Gratuity Policy taken by the company with LIC of India and premium of the policy is accounted for as per advise of LIC of India at the year end. No provision has been made for leave encashment as required by AS-15 (Revised 2005) Employee Benefits notified by Companies (Accounting Standard) Rules 2006 and the same shall be accounted for as

and when paid.

7. The Company has written off its subsidiary, Chromatic International FZE, as the subsidiary faced huge losses because of the pandemic COVID 19 and the Loans & Advances given to Chromatic International FZE, is non-recoverable as the FZE business in UAE is totally shut and is not possible to recommence due to this pandemic situation COVID 19. Therefore the Board of Directors in this meeting held today, i.e., on November 12, 2020, has decided to write off the subsidiary. Chromatic International FZE from the books of accounts of the Company. Hence, the Company shall not consolidate its accounts with the said subsidiary from henceforth and shall be only preparing its accounts on a standalone basis with standalone Audit / Limited Review Reports from the December 2020 quarter onwards.

8. The Company has made advances for Capital work in progress; the Company has paid advances to various fabricators for setting up of power plant. The Company had made various communications with these parties to settle the accounts and tried to recover the same but there was no response from their end. As per the management these parties are untraceable and the respective amount is lying still in the Balance sheet for more than 6 to 7 years and therefore same it is proposed to write off such amounts as the same is non-recoverable.

EPS has been calculated in accourdance with Ind AS 33.

Previous period figures have been regrouped and/or re-arranged, wherever necessary to make presentable as per Ind AS.

By Order of the Board of Directors, For **Chromatic India Limited** Sd/-Vinod Kumar Kaushik (DIN :02586479) Whole Time Director कारडा कन्स्ट्रकशन्स लिमिटेड <sub>सीआयएनः</sub> एल४५४००एमएच२००७पीएलसी१७४१९४

नोंदणीकृत कार्यालयः २ रा मजला, गुलमोहर स्टेटस, बिझनेस बँक वर, समर्थ नगर, महात्मा नगर, नाशिक, महा- ४२२००५. कॉर्पोरेट कार्यालयः साईक्रिपा कॉम्प्लेक्स, टिळक रोड, मुक्तिधाम समोर, नाशिक रोड, नाशिक, महा-४२२००५. दूरध्वनीः ०२५३-२३५१०९०/२४६५४३६, मेलः admin@kardaconstruction.com। भेटः www.kardaconstruction.com



३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी अलिप्त अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी अलिप्त अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण								
						(3	मा. रु. लाखांत)	
		संपलेली तिमाही			संपलेले अर्ध वर्ष		संपलेले वर्ष	
अनु. —	तपशील	३०.०९.२०२०	३०.०६.२०२०	३०.०९.२०१९	३०.०९.२०२०	३०.०९.२०१९	३१.०३.२०२०	
क्र.		अलेखारीक्षित	अलेखारीक्षित	अलेखारीक्षित	अलेखारीक्षित	अलेखारीक्षित	लेखारीक्षित	
१	उत्पन्न							
	(ए) प्रवर्तनातून महसूल	२,०२२.८५	१,६२१.२१	२,४१४.१०	३,६४४.०६	४,५७०.३२	११,४१२.१४	
	(बी) इतर उत्पन्न	१४०.५६	१५५.७५	९९.८३	२९६.३	२१३.५५	४२१.३५	
	एकूण उत्पन्न	२,१६३.४१	१,७७६.९५	२,५१३.९२	३,९४०.३६	۷۵.۶۵۰,۶	98.853,89	
2	खर्च							
	(ए) बांधकाम/विकास, जमीन, प्लॉटस आणि विकास अधिकार यांचा खर्च	१,४१८.५३	१,०२४.७१	१,७१४.६७	२,४४३.२४	२,८६०.६८	७,०८०.७८	
	(बी) कर्मचारी लाभांचे खर्च	७९.७६	८०.५५	७५.३९	१६०.३२	१५३.६२	३४५.३४	
	(सी) वित्तीय खर्च	२८६.११	३३५.१८	४३०.१३	६२१.२८	९८२.४२	१,७८५.१८	
	(डी) घसारा आणि कर्जफेडीची तरतूद	२.७२	२.४६	4.8	५.१८	१२.९५	१७.५३	
	(ई) विक्री खर्च	८६.२२	७४.५४	१४३.०५	१६०.७६	२४१.८४	६१५.७१	
	(एफ) इतर खर्च	२८.०५	३०.०४	७३.४	५८.०९	११५.९९	६३१.०९	
	एकूण खर्च	१,९०१.३९	१,५४७.४८	२,४४२.५५	3,886.69	४,३६७.५०	१०,४७५.६२	
3	अपवादात्मक बाबी आणि कर पूर्व नफा/(तोटा) (१-२)	२६२.०२	२२९.४७	७१.३८	४९१.४९	४१६.३८	१,३५७.८७	
8	अपवादात्मक बाबी- आगीने हानी	-	-	९३.१३	-	९३.१३	९३.१३	
4	करपूर्व नफा/(तोटा) (३-४)	२६२.०२	२२९.४७	(२१.७५)	४९१.४९	३२३.२५	१,२६४.७४	
ξ	कर खर्च भार/(जमा)							
	(ए) चालू कर	४७.६	५४.७	(२९.१०)	१०२.३	3,6	३२७.७०	
	(बी) स्थगित कर	४.०९	٥.३१	(२.२६)	8.80	(२.७६)	(२६.६०)	
	एकूण कर खर्च	५१.६९	५५.०१	(३१.३६)	१०६.७	३५.२४	३०१.१०	
৬	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (५-६)	२१०.३३	१७४.४६	९.६१	३८४.७९	१८८.०१	९६३.६४	
۷	इतर सर्वसमावेशक उत्पन्न							
	अशा बाबी ज्या नंतर नफा किंवा तोटयात वर्गीकृत केल्या जाणार नाहीत- निश्चित लाभ योजनांचे फेर गणन	(२.०२)	(२.०२)	(१.८५)	(४.०५)	(३.७०)	(८.१०)	
9	कालावधी/वर्षासाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा)(७+८)	२०८.३	१७२.४४	७.७६	४७.०১६	२८४.३१	९५५.५४	
१०	प्रति समभाग प्राप्ती (ईपीएस)* (प्रत्येकी रु. १० चे दर्शनी मूल्य)							
	मूलभूत ईपीएस	٥.३४	٥.२८	०.०१	0.52	०.४६	૧.५५	
	सौम्यिकृत ईपीएस	٥.३४	٥.२८	०.०१	0.52	०.४६	१.५५	

\* वर्ष अखेरीच्या मूलभूत आणि सौम्यिकृत ईपीएस व्यतिरिक्त अवार्षिक

### टीपाः

- १. सुधारित, सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वारयमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ आणि ५२ ला अनुसरुन प्रकाशित केलेल्या वरील अलेखापरीक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्षाचे लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकन केले व १२ नोव्हेंबर, २०२० रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने मंजूर केले. अलेखापरीक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस (इंड एएस) नुसार बनवले आहेत.
- . ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी वित्तीय निष्कर्षांचे ''मर्यादित पुनर्विलोकन'' वैधानिक लेखापरीक्षकांनी केलं आहे.

तपशील	संपलेली	तिमाही	संपलेले अर्ध वर्ष	संपलेले वर्ष	
	३०.०९.२०२०	३०.०६.२०२०	३०.०९.२०२०	३१.०३.२०२०	
एकूण उत्पन्न (इतर उत्पन्नासह)	२,१६३.४१	१,७७६.९५	३,९४०.३६	११,८३३.४९	
करपूर्व नफा/(तोटा)	२६२.०२	२२९.४७	४९१.४९	१,२६४.७४	
करोत्तर नफा/(तोटा)	२१०.३३	१७४.४६	१८४.७९	९६३.६४	

- ४. कंपनी तिच्या वित्तीय स्थिती, तरलता, प्रचालन, पुरवठादार, उद्योग व कर्मचारी वर्ग ह्यावरील जागतिक आरोग्य महामारीचा होणारा परिणाम सक्रिय राह्न पाहात आहे. २३ मार्च, २०२० रोजी भारत सरकारकडून लागू करण्यांत आलेल्या राष्ट्र व्यापी टाळेबंदी मुळे तिच्या प्रकल्पाची ठिकाणे आणि कॉपीरेट कार्यालयांत काम ठप्प झाल्यामुळे कंपनीच्या कामकाजावर परिणाम झाला. भारत सरकार व स्थानिक प्राधिकरणाने जारी केलेल्या निर्देशांनुसार टप्प्या टप्प्याने कंपनीने तिचे कामकाज सुरु केले. कंपनीने चालू परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय, अंदाज आणि गृहितके लागू करतांना दूरदर्शी तत्त्वे वापरली. ख्यातीमूल्य, वस्तुसूची, वित्तीय मत्ता आणि अन्य मत्ता सारख्या मतांची वसुली योग्यता निर्धारित करतांना भविष्यातील आर्थक स्थितीचे सध्याच्या निदर्शकांच्या आधारे कंपनीने तिच्या मालमत्तांचे धारण मूल्य वसुल होण्याची अपेक्षा ठेवली आहे. कामकाजावर कोव्हीड-१९ किती परिणाम करेल ते भविष्यातील घडामोडींवर अवलंबून असून त्या बाबत अनिश्चितता आहे.
- ५. १६ जून, २०२० रोजी टपाल मतदानाच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या भागधारकांच्या मंजुरीच्या जोरावर ३ जुलै, २०२० च्या नोंदणी तारखेपासून कंपनीने तिच्या समभागांचे दर्शनी मूल्याची रु. १० पासून रु. २ प्रति शेअर पर्यंत पोट विभागणी केली. त्यानुसार रु. १२,३०,००,००० चे भरणा झालेले भाग भांडवल आता ६,१५,००,००० शेअर्सचा समावेश असलेले आहे. त्यानुसार नव्या समभागांच्या संख्येच्या आधारे वरील निष्कर्षांत सादर केलेल्या सर्व कालावधींसाठी मुलभूत आणि सौम्यिकृत प्रति समभाग प्राप्तीचे गणन केले आहे.
- ६. कंपनीकडून केल्या जाणाऱ्या कामकाजाचे स्वरुप असे आहे की, काही व्यवहारांमधून होणारे नफे/तोटे वर्षभरात समप्रमाणात उद्भवत नाहीत, तिमाहीचे निष्कर्ष हे वर्षा साठी च्या नफा/तोटयांचे प्रातिनिधिक नाहीत.
- ७. कंपनीचे व्यावसायीक कामकाज दोन व्यवसाय विभागात चालते म्हणजेच, 'रिअल इस्टेट मिळकतीचा विकास' आणि 'सिव्हील काँट्रॅक्टिंग व्यवसाय' वित्तीय विवरणांमध्ये इंड एएस १०८ ''प्रवर्तकीय विभाग'' नुसार आवश्यक माहिती प्रतित होते. ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्घ वर्षासाठी दोन्ही विभागांचे वित्तीय तपशील ह्या वित्तीय निष्कर्षांसोबत दिले आहेत.
- ८. चालू कालावधीच्या वर्गीकरणाशी सुसंगत होण्यासाठी आवश्यकतेनुसार मागील कालावधीच्या आकडेवारीचे पुनर्गठन, पुनर्रचना आणि पुनर्वर्गीकरण केले आहे.

कारडा कन्स्ट्रक्शन्स लिमिटेड साठी नरेश कारडा ठिकाणः नाशिक व्यवस्थापकीय संचालक दिनांकः १२ नोव्हेंबर, २०२० डीआयएनः ०१७४१२७९



Invesco Asset Management (India) Pvt. Ltd. (CIN: U67190MH2005PTC153471) 2101-A, 21st Floor, A Wing, Marathon Futurex, N. M. Joshi Marg, Lower Parel, Mumbai - 400 013.

Telephone: +91 22 6731 0000 Fax: +91 22 2301 9422 Email: mfservices@invesco.com www.invescomutualfund.com

## **NOTICE**

NOTICE is hereby given that Invesco Trustee Pvt. Ltd., (the Trustee to Invesco Mutual Fund) has approved the declaration of dividend in the following schemes, the particulars of which are as under:

Name of the Schemes	Plan(s) / Option(s)	Amount of Dividend (Rs. per unit)*	NAV as on November 12, 2020 (Rs. per unit)	Record Date <sup>#</sup>
nvesco India Arbitrage Fund, an open ended cheme investing in arbitrage opportunities	Dividend Option		13.1218	November 19, 2020
	Direct Plan - Dividend Option	0.05	13.9934	
vesco India Dynamic Equity Fund, an open	Dividend Option		16.91	
ended dynamic asset allocation fund	Direct Plan - Dividend Option	0.08	18.43	

\*Distribution of the above dividend is subject to the availability of distributable surplus and may be lower to the extent of distributable surplus available on the record date. Dividend payable to the unit holder(s) will be lower to the extent of tax deducted at source, at applicable rates.

\*or immediately following Business Day if that day is not a Business Day.

Face Value per unit is Rs. 10/-.

Pursuant to payment of dividend, the NAV of the dividend options of the schemes would fall to the extent of payout and statutory levy, if any.

Unit holders of the aforesaid schemes, whose names appear in the records of the Registrar, KFin Technologies Private Limited, as at the close of business hours on **Thursday, November 19, 2020** or immediately following Business Day if that day is not a Business Day (including valid purchase/switch-in application received till 3.00 p.m. on the record date, subject to realization of cheques/demand draft and in case of valid applications for purchase / switch-in of units of amount equal to or more than Rs. 2 lakhs, the entire amount of subscription/ purchase as per the application / switch-in request is available for utilization by the schemes before the cut-off time on the record date) will be entitled to receive the dividend.

Unit holders holding units in dematerialized (electronic) form whose names appear in the statement of beneficial owners maintained by the Depositories under the aforesaid schemes as at the close of business hours on **Thursday**, **November 19**, **2020** will be entitled to receive the dividend.

With regard to Unit holders under Dividend options of the aforesaid schemes, who have opted for Dividend Reinvestment facility, the dividend due will be reinvested by allotting units for the Dividend amount (net of applicable taxes and stamp duty) (on the next Business Day after the Record Date) at a price based on the prevailing ex-dividend NAV per unit on the record date.

For Invesco Asset Management (India) Pvt. Ltd. (Investment Manager for Invesco Mutual Fund)

> Sd/-Saurabh Nanavati

Date: November 13, 2020 Chief Executive Officer

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.